

(क्यूएसए) म्हणून सल्लागाराच्या निवर्ड (आरएफपी क्र. एसबीआय/जीआयत १३.१०.२०२१). विरुतृत आरए	गएस सर्टिफिकेशनसाठी क्वालिफाईड सिक्युरिटी ॲसेसर किरिता प्रस्तावाची विनंती (आरएफपी) जारी केली आहे टीसी/आयटी–एटीएम/२०२९/२०२२/७९५ दिनांकित फपी दस्तावेजासाठी कृ पया बँकेची वेबसाईट पूरमेंट न्यूज' हा विभाग पहा. यासंबंधी आगामी घोषणांसाठी, टचा संदर्भ घेत रहा. स्वाक्षरी/–	नोंदणी नं. पीएनए/पीएनए(४)/एचएसजी(टीओ)/१३४२/२०१०
दिनांक: १३.१०.२०२१	उप महाव्यवस्थापक (आयटी-एटीएम)	निवेदन

OSB

आयटी-एटीएम विभाग, भारतीय स्टेट बॅंक, ग्लोबल आयटी सेंटर,

परतावाची विनंती

MAHAVITARAN Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd.	E-Tender Notice	संस्थेच्या सन दि. १२/१०/ हरकती व आध
bidders for providing 12 Control Room, Pune as Tender no T-04/21-22, For details please visit http://works.mahadise Shri. B B Halnor, Exe	Amount : Rs. 38 Lakhs, our website com.in/eTender, Contact person: cutive Engineer (Admn.). Phone 26062052; Mb No 7875767003, mail.com	१७.३० वाजेप सहकारी संस्थ संस्था कार्याल लेखी स्वरुपात संस्था पुणे श कार्यालयात स ठिकाण : पुणे दिनांक : १२,
(No. PZ - 104/21)	Chief Engineer (PZ)	महाराष्ट पोली

महाराष्ट्र पोलीस मेगासिटी सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, लोहगाव, पुणे या २०२१ ते २०२६ या कालावधीसाठी निवडणूक प्रारुप मतदार यादी /२०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आली असून सर्व सभासदांना पाहन, ाक्षेप मागण्यासाठी दि. १२ ते १८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत १०.३० ते ोपर्यंत संस्थेच्या येखडा, पुणे येथील कार्यालयात आणि उपनिबंधक था पुणे शहर (५) कार्यालयात ठेवली आहे. सभासदांनी मतदार यादी लयात प्रत्यक्ष पाहन अथवा फोनद्वारे माहिती घेवून आक्षेप, हरकती ात प्रभाग सहकार निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक, सहकारी शहर (५) वडगावशेरी, पुणे ई मेल drcspune@gmail.com यांचे सकाळी ११.०० ते १४.०० पर्यंत दाखल कराव्यात. स्वाक्षरी (महंमदरफी खान)

190/2029

गेलीस मेगा सिटी सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, लोहगाव, पुणे

#### अदानी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड adanı

**नोंदणीकृत कार्यांलयः** अदानी हाऊस, ५६, श्रीमाली सोसायटी, नवरंगपुरा, अहमदाबाद- ३८०००९, गुजरात, भारत कॉर्पोरेट कार्यालयः १००४/५, १० वा मजला, सी विंग, वन बीकेसी, सी-६६, बांद्रा कुलां कॉप्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई४०० ०५१, महाराष्ट्र, भारत. सीआयएनः यु६५९९०जीजे२०१६पीटीसी०९३६९२,संकेतस्थळ:www.adanicapital.in

Capital

#### ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

ज्याअर्थी, निम्नस्याधरीकार अदानी कॅपिटल प्रायव्हेट लि. चे सिवयुरीटायझेशन औड रिकंस्टुक्शन ऑफ फायर्नेन्शियल ॲसेटसच्या अंतर्गत आणि एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या नियम ८(१) च्या अनुपालनार्थ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) निवमाबली, २००२ च्या नियम १३(१२) सह वाचल्या जाणाऱ्या कलम १३ (१२) च्या अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून खाली नमूद करण्यात आलेल्या प्रत्येख खात्यासमोर देण्यात आलेल्या संबंधित कर्जदाग/ रांकडून नमूद सूचनेमध्ये देण्यात आलेल्या रकमेचा भरणा नमूद सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासुन ६० दिवसांच्या आत करण्यासाठी संबंधित कर्जदारा/ दार्यकडे मागणी करणारी मागणी सूचना जारी करण्यात आली होती.

कर्जदार/ तं ना रकमेचा भरगा करता न आल्पाने कर्जदारा/ रं आणि सामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येत आहे की निम्नस्याक्षरीकार्यनी नमूद नियमांच्या नियम ८ सह वाचल्या जाणाऱ्या नमूद कायद्याच्या कलम १३(४) च्या अंतगंत त्याला/ तिला देण्यात आलेल्या अधिकारणाचा वापर करून प्रत्वेक खात्यासमोर नमूद केलेल्या दिनांकाला येथे खाली वर्णन करण्यात आलेल्या मालमता/ मत्तांचा तावा घेण्यात आला आहे.

विशेषतः कर्जदाग्/ गंआणि सामान्य जनतेला बाढारे सावध करण्यात येत आहे की मालमत्तेशी कोणताही व्यवहार करू नवे आणि जर असा व्यवहार झाला असल्यास रक्षम आणि कर्ज करारच्या अनुसार त्यावरील व्याजाचा भरणा अदानी हाऊसिंग फावनांस लि. 'ाांच्याकडेभरणाकरण्यास बाध्य असतील. सुरक्षित संपत्ती सोडविण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कायद्याच्या कलम १३ च्या पोट कलम(८) आणि(९) अंतर्गत असलेल्या तरतुदीकडे कर्जदाराचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

	कर्ज खाते क्र./ एसेल कर्ज खाते क्र.	कर्जदार/ सह-कर्जदार/ हमीदाराचे नाव	मागणी सूचना दिनांक आणि रक्षम	सांकेतिक/ प्रत्यक्ष ताबा घेतला	गहाण मालमत्तेचा पत्ता
٩	१०१एमएसएम ००१०२१७५६/ (एसेलकर्ज खाते क्र. एलएनपीयूएन ००४१८-१९०००२१४१)	शैलेश रामदास इंगळे/ शर्वरी रामदास इंगळे	२१-जून-२१ १८-जून-२१ अनुसार रु.१,०९,६८,३०१/- (रुपये एक कोटी नऊ लक्ष अडुसष्ट हजार तीनशेएक मात्र)	सांकेतिक ताबा	गट क्र. ६९३. ६९४, ६९५, ६९६, ६९८, ६९९(पी), ७०२, ७०४(पी), ७०५(पी), ७०६, ७०८(पी) ७०८, ७०९, ७१०(पी), ७११(पी), ७१२, ७१३(पी), ७१४ते७१६, ७३०(पी), ८४३, ८६२, ८६४ ८६५(पी) ८६६(पी) गाव मुग्वडे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथील ''ऑलिपिया'' रिद्धी सिद्धीवृध लागवड सोसायटीमधील प्लॉट क्र. १२ वरील रिक्त जमिनीचा सर्व खंड आणि भूखंड आणि बंगला. आणि ज्यांच्या सीमा पुढील प्रमाणे: पूर्वेस: अंतर्गत रस्ता. पश्चिमेस: खुला प्लॉट, उत्तरेस: रोड, दक्षिणेस: एल १२ प्लॉ
2	१०१एमएसएम ००१०२०९६५/ (एसेलकर्ज खाते क्र. एलएनपीयूएन ००५१६-१७००००४४९)	मच्छिद्र ए सांडभोर/ लक्ष्मी आत्माराम सांडभोर/ सांडभोर वंदना मच्छिद्र/ आत्माराम शामराव सांडभोर	२१-जून-२१ १४-जून-२१ अनुसार रु.४४,८०,४१७/- रुपये चव्वेचाळीस लक्ष ऍशी हजार चारशे सतरा एक मात्र)		गाव भोसरी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे वसलेली ५००चौ.फू. पैकी २१३ हिस्सा क्र. २३ ए पैकी एस क्र. २१३, हिस्सा क्र. २३ ए/ २ जमिनीचे मोजमाप ५०० चौ.फू. मोजमापाच्याजमिनीचा सर्व खंड आणि भूखंड आणि त्यावरील इमारत (हरी ओम सदुरू कृपा म्हणून ज्ञात असलेली इमारत) त्यांच्या साईटनुसा सीमा पुढील प्रमाणेः पूर्वेसः इमारत पश्चिमेसः इमारत, उत्तरेसः इमारत, दक्षिणेसः अंतर्गत रस्ता

### महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उप प्रादेशिक कार्यालय पुणे–२

#### पर्यावरण विषयक जनसुनावणी सूचना

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लि. (महाराष्ट्र शासन उपक्रम, मुंबई) यांच्या पुणे रिंग रोड, पूर्व सरेखन भाग २)– ६६,५६० किमी सोल गाव, ता. खेड (Ch. ३८+३४० km) ते वखे (केळवडे) ता. भोर Ch. १०४+९०० km) बाबत प्रस्तावित जनसुनावणी आवोजित करणेकामी प्रस्ताव मंडळाकडे प्राप्त झालेला आहे. सदर जनसुनावणी ही केंद्रीय पर्यावरण, चन व वातावरणीय बदल मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या दि. ०९/०६/२०२१ रोजीच्या निवेदनपत्रानुसार खालीलप्रमाणे आयोजित केलेली आहे. सदर प्रस्तावासंबंधी पर्यावरणविषयक सूचना, विचार, टिका-टिपणी तसेच आक्षेप नोंदविण्यासाठी जाहीर पर्यावरणविषयक जनसनावणीचे आयोजन पढील प्रमाणे करण्यात आलेले आहे.

#### सनावणीचे ठिकाण : यशोदा गार्डन मंगल कार्यालय, कोरेगाव मूळ (इनामदार वस्ती), पुणे-सोलापुर महामार्ग, ता. हवेली, जि. पुणे. सुनावणीची तारीख व वेळ : दि. १७/११/२०२१ (बुधवार), दु. १२.०० वा.

त्सेच सदर कालावधीमध्ये कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन (Lockdown) असेल तर ही जनसुनावर्ण केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी वेळवेवेळी पारित केलेल्या आदेशाचे पालन करून Zoom Application हारे Online पद्धतीने घेण्यात येईल. ऑनलाईन जनसुनावणीमध्य https://us02web.zoom.us/j/5977495327?pwd= eDFuM2xjZ1JqazRnbndz NGJYZ01FZz09 या लिंकद्वारे सहभाग घेता येईल. Meeting ID: 597 749 5327 Passcode: 12345

सदर नियोजित प्रकल्पाच्या परिसरातील रहिवासी, पर्यावरण विषयी काम करणाऱ्या संस्था सदर प्रकल्पामुळे विस्थापित होणारे रहिवासी किंवा सदर प्रकल्पामुळे अन्य प्रकारे प्रभावित होणारे रहिवासी यांना सदर प्रकल्पासंबंधी सूचना, टिका--टिपणी तसेच आक्षेप तोंडी व लेखी स्वरुपात नोंदविता येतील. सदर प्रकल्पाबाबत लेखी स्वरुपात सूचना ही जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांच्या आत खालील पत्यावर पाठविण्यात याव्यात-

#### उप प्रादेशिक कार्यालय पुणे-२,

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जोग सेंटर, २ रा मजला, पुणे—मंबई रस्ता, वाकडेवाडी, पुणे-४११ ००३ E-mail: sropune2@mpcb.gov.in; ropune@mpcb.gov.in

सदर प्रकल्पासंबंधीचे मराठी व इंग्रजी कागदपत्रे खालील कार्यालयांमध्ये तसेच मप्रनि मंडळाच्या संकेतस्थळी उपलब्ध असतील. संबंधित व्यक्ती या कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत सदर कागदपत्रे अभ्यास शकतील

- ०१) जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे.
- ०२) जिल्हा उद्योग केंद्र, पुणे.
- ०३) जिल्हा परिषद, पुणे.

T

सचिव

- ०४) प्रादेशिक कार्यालय व उप प्रादेशिक कार्यालय पणे–२, मप्रनि मंडळ, जोग सेंटर, २ रा व ३ र मजला, वाकडेवाडी, पुणे-मुंबई रस्ता, पुणे-४११ ००३.
- ०५) मग्रनि मंडळ (मुख्यालय), कल्पतरू पॅाईंट, तिसरा मजला, सायन–माटुंगा स्किम रोड क्र. ७ सिनेप्लॅनेटसमोर, सायन सर्कलजवळ, सायन (पूर्व), मुंबई–२२.
- ०६) झोनल कार्यालय, पश्चिम मध्य झोन, पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, न्यु सेक्रेटरीयाट बिल्डोंग, तळमजला, इंस्ट विंग, सिव्हील लाईन, नागपूर-४४० ००१.
- ०७) पर्यावरण विभाग, नविन प्रशासन भवन, १५ वा मजला, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई–३२.
- ०८) तहसिल कार्यालय, खेड, हवेली, प्रंदर, भोर, जि. पुणे
- ०९) ग्रामपंचायत कार्यालय सोळ, मरकळ व गोलेगाव, ता. खेड, जि. पुणे
- १०) ग्रामपंचायत कार्यालय तुळापूर, भावडी, लोणीकंद, पेरणे, बकोरी, डोंगरगाव, वाडे बोल्हाई गावडेवाडी, मुरकुटेनगर, बिवरी, पेठ, कोरेगाव मुळ, शिदवणे, वळती व तरडे, ता. हवेली, जि. पुणे.
- ११) ग्रामपंचायत कार्यालय सोनोरी, दिवे, हिवरे, चांबळी व गराडे, ता. पुरंदर, जि. पुणे.
- १२) ग्रामपंचायत कार्यालय कांबरे खे.बा., नायगाव व केळवडे, ता. भोर, जि. पुणे.

उप प्रादेशिक अधिकारी पणे-२ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडव

#### टाटा कॅपिटल फायनॅन्शीअल सव्हिसेस लि. शाखेचा पत्ताः नववा मजला, आयरीझ, बाणेर-पाषाण लिंक रोड, बाणेर, पुणे-411021 TATA

अचल मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सुचना (सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोसंमेन्ट) रुल्स, 2002 मधील नियम 8(6) अंतगंत)

सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 मधील नियम 8(6) मधील तरतदीसह वाचण्यात येणाऱ्या सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत अचल मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सुचना

कर्ज खाते 211191983 व 8643411: श्री कणाल जैस्वाल

T टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनॉस लि. नोंदणीकृत कार्यालयः अकरावा मजला, टॉवर-ए, पेनिन्स्युला बिझनेस पार्क, TATA गणपतराव कदम मार्ग, लोवर परेल, मुंबई-400013. शाखा कार्यालयः पहिला मजला, एफ.सी. ॲनेक्स बिल्डिंग, फर्गसन महाविद्यालयासमोर,

#### पुणे-411005.

स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी सूचना

सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियमावली, 2002 च्या नियम 9 (1) अंतर्गत) सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियमावली, 2002 च्या नियम 9(1) च्या तरतुदीसह वाचल्या जाणाऱ्या सिक्यरिटावडोशन औड रिकंस्टक्शन ऑफ फावर्नेन्शिवल ॲसेटस औड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत स्थावर मालमत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. सर्व सामान्य जनता आणि विशेषतः खाली नमद करण्यात आलेले कर्जदार/ सह कर्जदार ह्याना ह्याद्वारे पुचना देण्यात येत आहे की खाली नमुद करण्यात आलेली स्थावर मालमत्ता टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनांस लि. (टीसीएचएफएल) ह्यांच्याकडे गहाण ठेवण्यात आली असुन, टाटा कॅपिटल हाऊसिंग घयनांस लि. (सुरक्षित धनको) ह्यांच्या प्राधिकृत अधिकारी ह्यांच्याद्वारे प्रत्यक्ष तावा घेण्यात आला असून, जे आहे जेथे आहे' आणि 'जे आहे जसे आहे' आणि 'जसे आहे तसे आहे' ह्या तत्वावर खाली नमूद करण्यात आलेले कर्जदार आणि सह-कर्जदार, ह्यांच्याकडून एकूण थकीत रकमेच्या वसुलीसाठी 30 ऑक्टोबर 2021 रोजी विक्री करण्यात येणार आहे. ज्याअर्थी, सुरक्षित संपत्तीची (खाली नमूद करण्यात आलेल्या ) विक्री सुरक्षित कर्जाच्या वसुलीसाठी करण्यात येणार आहे आणि ज्याअर्थी सूचना ह्याद्वारे देण्यात वेत आहे की कोणत्याही कारणाने पुढे ढकले जाणे/ कोणत्याही खंडोंशिवाय टाटा कॅपिटल हाऊसिंग ह्ययनांस लिमिटेड, 1 ला मजला, एफसी अनेक्स बिल्डींग, फर्ग्युसन कॉलेज समोर, पुणे-411005 येथे तमूद 30 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 2.00 वा. करण्यात येणार आहे. ई-लिलावामध्ये सहभागी ोण्यासाठी धनाकर्ष असलेला मोहरबंद लिफाफा टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनांस लि. च्या प्राधिकृत अधिकारी ह्यांच्याकडे 29 ऑक्टोबर 2021 रोजी सायं. 5.00 वा. पर्यंत किंवा त्यापूर्वी जमा करावेत. सुरक्षित संपत्ती/ मालमत्तेची विक्री 'जे आहे जेथे आहे शतीवर' करण्यात येईल.

सुरक्षित संपत्ती/ स्थावर मालमत्तेची विक्री येथे खाली सविस्तरपणे वर्णन करण्यात आल्या नुसार 'जे आहे जेथे आहे तत्वावर' करण्यात येईल.

म. कर्ज खाते क्र. ह. खाते आणि शाखा	कर्जदार (रां)/ कायदेशीर वारस (सां)/ कायदेशीर प्रतिनिधी (निधी) ची नावे	डिमांड नोटीस नुसार रक्कम आणि मागणी सूचनेचा दिनांक	राखीव मूल्य इसारा रक्कम
1. 9890583	आर्व विन्सेंट लुईस (कर्जदार) ॲनि टेरेसा (सह कर्जदार)	रु. 50,41,845/- 16-ऑक्टो-2017	रु. 48,57,505/- रु. 4,85,750
मारतीच्या बी-विंग	2 हेक्टर 50 अर्स वर वसलेल्या मधील दुसरया मजल्यावरील सदग् 2.78 चौ.मी., त्याला जोडून असल	नका / युनिट क्र. 204.	. सदनिका क्र. 110
2. 9592779	श्री. प्रमोद दीक्षित (कर्जदार) आणि श्रीमती उज्वल दीक्षित (सह कर्जदार)	रु. 28,69,841/- 06.09.2017	रु. 10,00,000/- रु. 1,00,000/-
धावर मालमत्तेचे र	वर्णनः गाव फुस्सुंगी, तालुका हवेल समिती हवेली आणि उप निबंधक ह		

वक्षपण सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात येत आहे.

सरक्षित संपत्ती/ मालमत्ता ज्याची विक्री करण्यात येणार आहे त्याचे वर्णन उपरोक्त नमुद अनुसूचीमध्ये देण्यात आलेले आहे. लिलावाच्या दिनांकाच्या अगोदर उपरोक्त नमुद करण्यात आलेली रक्षम, त्यावरील व्याज आणि किंमत (विक्रीच्या किंमतीसह) जर प्राधिकृत अधिकारी ह्यांच्याकडे पूर्ण जमा करण्यात आली किंवा संरक्षित कर्ज, व्याज आणि किंमत ह्यांचा भरणा करण्यासाठी समाधानकारक परावा जर सादर करण्यात आल्यास ई-लिलाव थांबविण्यात येईल. सदर विक्रीशी संबंधित असलेला कोणताही अधिकारी किंवा अन्य कोणतीही व्यक्ती प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे बोली लावू शकत नाही. सदर विक्री ही सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियमावली, 2002 च्या अंतर्गत विहित करण्यात आलेली नियमावली आणि खाली देण्यात आलेल्या अटींच्या मान्यतेच्या अनुसार करण्यात येईल. ई-लिलाब https://bankauctions.in ह्या पोर्टलद्वारे 30 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 2.00 वा. पासून आणि 3.00 वा. पर्यंत प्रत्येकी 10 मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह करण्यात येईल

ठिकाणः पुणे दिनांकः १३.१०.२०२१

krsnaa

DIAGNOSTICS

अदानी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडकरीता सही/-प्राधिकत अधिकारी

## **KRSNAA DIAGNOSTICS LIMITED**

Corporate Identity Number: L74900PN2010PLC138068 Registered and Corporate Office: S.No. 243/A, Hissa No. 6, CTS No. 4519, 4519/1, Near Chinchwad Station. Chinchwad, Taluka - Haveli, Pune - 411 019, Maharashtra. Contact Person: Nikhil Deshpande, Company Secretary and Compliance Officer;

LET'S DO GOOD. Telephone: +91 20 2978 0210/11/12; E-mail: investors@krsnadiagnostics.com; Website: www.krsnaadiagnostics.com

### Krsnaa Diagnostics delivers stellar performance with Revenues of ₹ 2,407 Million and EBITDA of ₹ 737 Million with margins of 30.9% in H1 FY22. The growth was primarily driven by higher contribution from Core Business.

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2021

(₹ in Million e							
SI. No.	Particulars	Quarter Ended September 30, 2021 (Unaudited)	Half Year Ended September 30, 2021 (Unaudited)				
1.	Total Income from Operations	1,114.93	2,472.03				
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	166.20	452.67				
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	166.20	452.67				
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	125.26	341.21				
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	125.18	341.05				
6.	Equity Share Capital	156.99	156.99				
7.	Earnings Per Share (Face Value of ₹ 5/- each as on September 30, 2021) (for continuing and discontinued operations) -		05.000.000				
	1. Basic:	4.51	12.28				
	2. Diluted:	4.47	12.17				

#### Notes:

1) These unaudited consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on October 11, 2021.

2) The above Statement has been prepared in accordance with the Indian Accounting Standards notified under Section 133 of the Companies Act 2013, as amended, read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) 2015, as amended. ..... . . /7 in Million

SI. No.	Particulars	Quarter Ended Particulars September 30, 2021 (Unaudited)		Quarter Ended September 30, 2020 (Unaudited)
a.	Revenue	1,082.63	2,407.35	1,501.59
b.	Profit Before Tax	166.32	452.90	305.29
C.	Net Profit for the period	125.38	341.44	226.24
d.	Other Comprehensive Income/(Losses)	(0.08)	(0.16)	(0.08)
e.	Total Comprehensive Income	125.30	341.28	226.16

4) The Company is converted from Private Limited Company to Public Limited Company, pursuant to Special Resolution passed in extraordinary general meeting of the shareholders held on April 25, 2021 & consequently the name of the Company has been changed to Krsnaa Diagnostics Limited pursuant to fresh certificate of Incorporation issued by Registrar of Company dated May 6, 2021.

5) The company has invested Into Seven Special Purpose Vehicles (SPVs) which are Wholly Owned Subsidiaries namely, - KDPL Diagnostics (Ludhiana) Private Limited on March 22, 2021, KDPL Diagnostics (Amritsar) Private Limited on March 24, 2021, KDPL Diagnostics (Bathinda) Private Limited on March 24, 2021, KDPL Diagnostics (Jalandhar) Private Limited on March 24, 2021, KDPL Diagnostics (Patiala) Private Limited on March 25, 2021, KDPL Diagnostics (SAS Nagar) Private Limited on March 25, 2021 and Krsnaa Diagnostics (Mohali) Private Limited on July 27, 2021.

याद्वारे कर्जदार/सह-कर्जदार व सर्व लोकांना सचित करण्यात येते की टाटा कॅपिटल फायनॅन्शीअल सर्विंहसेस लि. **(सरक्षित धनको/ टीसीएफएसएल)**कडे तारण असलेल्या खालील वर्णनाच्या मालमत्तेचा टाटा कॅपिटल फायनॅन्सीअल सव्हिसेस लि. (सुरक्षित धनको) यांनी ताबा घेतलेला असून तिची दि. 15 **नोव्हेंबर, 2021 रोजी** 'जशी आहे जेथे आहे' आणि 'जशी आहे जे काही आहे आणि तेथे जे काही आहे व इतर कोणताही उपाय नाही' तत्त्वावर विक्री करण्यात येईल. ज्याअर्थी, सुरक्षित कर्जाच्या वसुलीसाठी अनामत मत्तेची विक्री करावयाची असल्याने आणि दि. 20 मे, 2021 रोजी (1) कुणाल जैस्वाल घ.क. 45/4,मोतीलाल नेहरूनगर, इंस्ट भिलाई, जि. दुर्ग, भिलाई-490020, **तसेच येथेः** 'नेको गार्डन्स' सदनिका क्र. 72, लोटस, सातवा व आठवा मजला, सर्व्हे क्र. 208/2, विमाननगर, लोहगाव, पुणे 411014, महाराष्ट्र, (2) विजय कुमार जैस्वाल, घ.क्र. 45/4,मोतीलाल नेहरूनगर, इंस्ट भिलाई, जि. दर्ग, भिलाई-490020, (3) एक्सटीम ॲग्रो फार्म्स प्रायकेट लिमिटेड, डारे श्री कणाल जैस्वाल, 4/1, प्रिवर्दशिनी परिसर (पश्चिम), भिलाई, दुर्ग, भिलाई-490020, **(4) क्रिश कॅपिटल प्रायव्हेट** लिमिटेड, द्वारे श्री विजय कुमार जैस्वाल,4/1, प्रियदर्शिनी परिसर (पश्चिम), भिलाई, दुर्ग, भिलाई 490020. यांचेकडे रु. 3,22,80,130.09/- (रुपये तीन कोटी बाबीस लक्ष ऐंशी हजार एकशे तीस आणि नऊ पैसे फक्त)च्या थकवाकीचा भरणा करण्याची मागणी करणारी अनुचड़ेद 13(2) अंतर्गत सचना दि. 6 मे, 2021 पाठविण्यात आली होती. याद्वारे सचित करण्यात येते की विक्री पुढे ढकलण्यात खोंडित करण्यात न आल्यास सदर मालमत्तेची टीसीएफएसएल द्वारे दि. 15 नोव्हेंबर, 2021 रोजी दु. वाजता त्यांचे शाखा कार्यालय नववा मजला. आयरीझ, बाणेर-पापाण लिंक रोड, पणे-411045 येथे इं ालावाद्वारे विक्री करण्यात येईल. सदर मालमत्तेच्या खरेदीसाठी बयाणा रकमेच्या डिमांड डाफ्टसह मोहरखंद -लिलाव टाटा कॅपिटल फायनॅन्शीअल सर्व्रिसेस लि. यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे दि. 11 नोव्हेंबर 2021 रोजी सायं, 5 वाजेपयेत स्वीकारण्यात येतील.

अनामत मत्तेचे वर्णन	ताव्याचा प्रकार रचनात्मक/ प्रत्यक्ष	आरक्षित किंमत (रु.)	बयाणा रक्तम (रु.)
सदनिका क्र. 72, लोटस, सातवा व आठवा मजला, नेको गार्डन्स, सब्हें क्र. 208/2, विमान नगर, लोहगाव, पुणे, महाराष्ट-411014, क्षेत्रफळ सुमारे 1530 चो.फू. म्हणजे 142.19 चौ.मी. बिल्ट-अप क्षेत्रफळ, सोबत क्र. 72 चे 163 चौ.फू. क्षेत्रफळ असलेले आणि सुमारे 471 चौ.फू. क्षेत्रफळ असलेले आणि सुमारे 471 150 चौ.फू.चे स्टील्ट पार्किंग आणि जमिनीवरील गुणोत्तराच्या प्रमाणातील क्षेत्रफळ.		रु. 1,48,23,200/- (रुपये एक कोटी अठ्ठेचाळीस लक्ष तेवीस हजार दौनशे फक्त)	

विक्रीस काढण्यात आलेल्या मालमत्तेचा तपशील परिशिष्टात देण्यात आलेला आहे. प्राधिकृत अधिकाऱ्याकडे वर नमूद रक्षम, व्याज व शुल्काचा (विक्रीच्या खर्चासह) भरणा केल्यास किंवा सुरक्षित कर्ज, व्याज व शुल्काचा भरणा करण्यात आल्याचा समाधानकारक पुरावा त्यांना देण्यात आल्यास विक्री थांवविण्यात येईल. विक्रीच्या वेळी साधारणपणे लोकांना त्यांच्या निविदा स्वतः सादर करण्यास सांगितले जाते. सदर विक्रीच्या संदर्भात प्रत्यक्ष किंवा अग्रत्यक्षपणे कोणतीही भूमिका वजावणाऱ्या कोणत्याई अधिकाऱ्यास किंवा इतर व्यक्तीस विक्री करण्यात येणार असलेल्या मालमत्तेसाठी बोली देता येणार नाही कोणत्याही हितसंबंधाचे अधिग्रहण किंवा अधिग्रहण करण्याचा प्रयत्न करता येणार नाही. सदर विक्री ई SARFAESI अधिनियम, 2002 मध्ये विहित करण्यात आलेल्या अदी/नियमांच्या अधीन राहन करण्यात वेईल. सदर ई-लिलाब हा दि. 15 नोव्हेंबर, 2021 रोजी दु. 2.00 ते 3.00 वाजेपर्यंत https://sarfaesi.auctiontiger.net या पोर्टलमार्फन घेण्यात येईल आणि यात प्रत्येकी 10 मिनिटांचे अमर्याद कालविस्तार असतील. मालमत्तेच्या खरेदीसाठी सादर करण्यात येणाऱ्या सर्व बोलींसोबत टाटा कॅपिटल फायनॅन्शीअल सर्विंहसेस लि.' यांचे नावे काढण्यात आलेल्या आणि पुणे/मुंबई येथे देय असलेल्या डिमांड डाफ्टच्या स्वरूपातील बयाणा रकम असावी. मालमत्तेची पाइणी दि. 10 नोव्हेंबर 2021 रोजी स. 11 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत करता येईल

टीपः इच्छूक बोलीदार प्राधिकृत अधिकारी श्री अनुरोध ज्युलियस, ईमेल आयर्ड Anurodh.Julius@tatacapital.com आणि मोबाईल क्र. +91 8657439008 यांचेशी संपर्क साधू शकतात. विक्रीच्या अटी व शर्तीच्या तपशीलासाठी कृपया सुरक्षित धनकोच्य वेवसाइंटवर म्हणजे https://www.tatacapital.com/content/dam/tata capital/pdf/tcfsl/AUCTIONTERMS%26CONDITIONS.pdf, भेट बार्व केंवा प्राधिकृत अधिकारी किंवा सेवा पुरवटादारांशी संपर्क साधावा-ई-प्रोक्युरसेंट टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (ऑक्शन टायगर).

खा/- प्राधिकृत अधिकारी स्थानः पुणे, महाराष्ट्र दिनांकः 12 ऑक्टोबर, 2021 टाटा कॅपिटल फायनॅन्शीअल सर्वित्रसेस लिमिटेड

> क्षेत्रीय कार्यालय : सेन्ट्रल बेंक ऑफ़ इंडिया एम. जी. रोड, पुणे Central Bank of India

911 से आपके लिए ''केंद्रिन'' "CENTRAL" TO YOU SINCE 1911

Ó

जसे की, खाली सही करणार हे **सेंट्रल बँक ऑफ इंडिया**, बँकिंग कंपनीज (ॲक्वीस ॲण्ड ट्रान्सफर ऑफ अंडरटेकिंग) ॲक्ट १९७० नुसार स्थापन बॉडी कार्पोरेट आणि ज्याचे **मुख्य कार्यालय चंद्रमुखी, नरिमन पॉईंट, मुंबई आणि क्षेत्रीय कार्यालय, एम.जी. रोड, पुणे** आहे यांचे अधिकृत अधिकारी असून त्यांना सिक्यूरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) कायदा २००२ च्या नियम ३ सोबत वाचल्या जाणाऱ्या सेक्शन १३ (२) च्या अंतर्गत मिळालेल्या अधिकाराच्या वापर करून **कर्जदार आणि हमीदार** यांना मागणी नोटीस बजावली असून नोटीशील नमुद केलेली रक्कम ही नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत व्याजासह परतफेड करण्यास सांगितले होते. कर्जदार ही रक्कम परत करण्यास अपयशी ठरले असून आता कर्जेदार आणि सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी त्याला /तिला सदर कायद्याचे कलम १३(४) आणि याच कायद्याच्या रुल ८ नुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** घेतला आहे. विशेष करून कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, या मालमत्तेबाबत कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो **सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एम.जी. रोड, पुणे** यांच्या व्याज व रकमेच्या अधीन राहील.

#### अटी आणि शर्तीः

(1) उपरोक्त अनुसूचीमध्ये नमूद करण्यात आलेला तपशिल निम्नस्वाक्षरीकार ह्यांना ज्ञात असलेल्य सर्वोत्तम माहितीच्या आधारे देण्यात आला आहे. परंतु निम्नस्वाक्षरीकार हे ह्या उदघोषणेमधील कोणतीही चूक, चुकीचे निवेदन, किंवा काही गाळले गेलेले असल्यास त्यास जबाबदार राष्ठणार नाहीत. बोलीमधील रक्षमेच्या संदर्भात कोणताही विवाद निर्माण झाल्यास सुरक्षित धनकोच्या अधिकारांच्या अंतर्गत विषयांकित मालमत्तेची पुन्हा विक्री करण्यात येईल. (2) मालमत्तेची विक्री राखीव मुल्या पेक्षा कमी किमतीमध्ये करण्यात येणार नाही. (3) बोली रु. 10,000/- (रु. दहा हजार मात्र) च्या पटीमध्ये वाढवता येईल. (4) मालमत्तेच्या खरेदीसाठी सादर करण्यात आलेल्या सर्व बोली उपरोक्त नमद इसारा रकमेसह जो ''टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनांस लि.'' ह्यांच्या नावे पुणे पत्ताः 1 ला मजला, एफसी अनेक्स बिल्डींग, फर्ग्युसन कॉलेज समोर, शिरोळे रोड, भांबुर्डा, पुणे-411005 येथे देय असाव्यात. लिलावाच्या नंतर अयशस्वी बोलीदार्गना धनाकर्ष परत करण्यात येतील. (5) सर्वोच्च बोली लावणाऱ्याला यशस्वी बोलीदार म्हणून जाहीर करण्यात वेईल मात्र तो/ ती बोली लावण्यासाठी नियमांच्या अनुसार पात्र ठरलेली असावी आणि बोलीची रक्षम राखीव मुल्यापेक्षा कमी असता कामा नये. सर्वोच्च बोली नाकारण्याचे अधिकार प्राधिकत अधिकारी ह्यांच्याकडे असतील जेव्हा बोली करण्यात आलेली रक्तम ही अपेक्षेच्या बाहेर असेल. (6) नोंद करण्यात आलेली कारणे, विक्री तहकुव/खंडित करणे हे पूर्ण पणे प्राधिकृत अधिकारी ह्यांच्या अधिकारांमध्ये असेल. (7) मालमत्तेची पाहणी 22 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11.00 वा. ते सायं, 5.00 वा, दरम्यान करता येईल. (8) व्यक्ती जी यशस्वी बोलीदार म्हणून जाहीर करण्यात येईल त्याने अशा घोषणेच्या नंतर खरेदीच्या रक्तम/ बोलीच्या पंचवीस टक्ते ज्यामध्ये इसारा रक्तम देखील समाविष्ट असेल त्याचा भरणा 'प्राधिकत अधिकारी' ह्यांच्याकडे 24 तासांच्या आत करावी, आणि जर अशी रक्षम जमा न झाल्यास मालमत्तेची विक्री नवीन लिलाव किंवा खाजगी लिलावाहारे करण्यात येईल. (9) उपरोक्त नमूद करण्यात आल्याप्रमाणे रकमेचा भरणा करण्यात आल्यानंतर खरेदीच्या रकमेची उर्वरित रक्षम खरेदीदार ह्यांच्याकडून 'प्राधिकृत अधिकारी' ह्यांच्याकडे मालमत्तेच्या विक्रीच्या निश्चित करण्याच्या दिनांकापासून 15 दिवसांच्या कालावधीमध्ये करावा. आणि जर असा 15 दिवस हा रविवार असल्यास 15 दिवसांच्या नंतर येणाऱ्या कामकाजाच्या पुढील दिवशी करण्यात यावा. (10) उपरोक्त नमुद करण्यात आलेल्या कालावधीमध्ये कोणत्याही रकमेचा भरणा करता न आल्यास मालमत्तेची विक्री नवीन लिलाव किंवा खाजगी लिलावाद्वारे करण्यात येईल. इस्ठे सह जमा करण्यात आलेली ठेव टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनांस लिमिटेड ह्यांच्याकडून जप्त करण्यात येईल आणि दोषी असलेल्या खरेदीदाराचा मालमत्तेवर कोणताही दावा असणार नाही. (11) कोणत्याही बोझ्याचा तपशिल जे टाटा कॅपिटल हाऊसिंग फावनांस लि. ह्यांना ज्ञात आहे ज्यासाठी मालमत्ता देय आहे असेः काही नाही. आणि जर मालमत्तेवर काही असल्यास किंवा अन्य कोणत्याही स्वरूपामध्ये ज्ञात असल्यासः काही नाही. (12) अन्य कोणत्याही माहितीसाठी प्रस्तावित बोलीदाराना ई-लिलावावरील ऑन लाईन प्रशिक्षणाच्या संदर्भात, बोलीदार सेवा पुरवटादार मे. 4 क्लोग्रार पत्ताः ब्लॉक क्र. 605 ए, 6 वा मजला, मैत्रीवनम कर्माशियल कॉप्लेक्स, अमीरपेट, हैदराबाद 500038 ह्यांच्याशी त्यांचे समन्वयक श्री. यु सुब्बाराव मोबाईल क्र. 8142000061, subbarao@bankauctions.in किंवा अर्जित भट्ट, ई- मेल आयडी Arijit.bhatt@tatacapital.com प्राधिकृत अधिकारी मोबाईल क्र. 9029073280. कृपवा तुमची काही समस्या असल्यास व्हॉटसॲप क्रमांकः 9029073280 वर पाठवावी. (13) दीडीएस 1% लागू असेल आणि सर्वोच्च बोलीदागस त्याच्या जाहीर करण्यात आलेल्या बोली रकमेवर लागु असेल. सर्वोच्च बोलीदाराच्या द्वारे मालक/ कर्जदार (रां) च्या आणि पन मध्ये जमा करावे आणि त्याचे चलान कंपनीकडे जमा करण्यात यावे. (14) कुपया सुरक्षित धनकोच्या संकेतस्थळावर https://bit.ly/3BNAmW9 ह्या देण्यात आलेल्या लिंकचा अधिक माहितीसाठी संदर्भ घ्या. **कृपया नोंद घ्याः** टिसीएचएफएल ने सदर मालमत्तेच्या विक्री/ लिलावासाठी उपरोक्त नमुद लिलाव भागीदार ह्यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही दलाल/ एजंट ची नियक्ती केलेली नाही. इच्छक व्यक्तींनी ह्या संदर्भात सर्व समस्या आणि चौकशीसाठी केवळ निम्नस्वाक्षरीकार किंवा प्राधिकृत धिकारी ह्यांच्याशी संपर्क साधावा. ठिकाणः पुणे अर्जित भट, प्राधिकृत अधिकारी दिनांक: 13.10.2021 टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनांस लि.



- The company has remitted the amount towards subscription of share capital In these SPVs on April 12, 2021 and August 21, 2021. In the absence of the necessary agreement being executed and transfer of funds for subscription of share capital of these subsidiaries by March 31, 2021 the Company has not consolidated the SPVs In its financial statement for the year ended March 31, 2021.
- Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year were ₹ (170.20) million. 6)
- The Company, pursuant to shareholders' resolution dated April 25, 2021, sub-divided Its equity share capital by sub-dividing the face value of 7) the Equity Shares from ₹ 10/- to ₹ 5/- per Equity Share. Accordingly, the issued and paid-up capital of our Company was sub-divided from 6,494,964 Equity Shares of ₹ 10/- each to 12,989,928 Equity Shares of ₹ 5/- each.
- The Company has completed Initial Public Offer (IPO) of 1,27,31,605 Equity Shares of the face value of ₹ 5/- each at an Issue price of ₹ 954/-8) per Equity Share to non employee category shareholders and ₹861/- per Equity Share to employee category shareholders, comprising offer for sale of 85,25,520 equity shares by selling shareholders and fresh issue of 42,06,085 equity shares. The Equity Shares of the Company were listed on August 16, 2021 on BSE Limited and National Stock Exchange of India Limited. The total offer expenses have been proportionately allocated between the selling shareholders and the Company as per respective offer size.
- Pursuant to resolution passed at the meeting of Board of Directors held on July 23, 2021, 1,42,01,600 equity shares of ₹ 5/- each were issued 9) upon conversion of Compulsory Convertible Preference Shares (Series A and Series C) in to Equity shares in the ratio 2:1.
- 10) The Company was not mandatorily required to prepare and publish guarterly results up to the period ended June 30, 2021. Accordingly, the figures for the quarter ended June 30, 2021 have been approved by the Company's Board of Director but were not subject to Limited Review or Audit by the Statutory Auditors of the Company.
- 11) The Company's operations predominantly relate to providing Radiology and Pathology services for X-Ray, CT Scan, MRI, Mammography, Tele- Reporting Services, and all type of Blood and Urine Investigation. The Chief Operating Decision Maker (CODM) reviews the operations of the Company as one operating segment. Hence, no separate segment information has been furnished herewith.
- 12) The Management has made an assessment of the impact of COVID-19 on the Company's operations, financial performance and position as at and for the guarter and six months ended September 30, 2021 and has concluded that the impact is primarily on the operational aspects of the business. In making the assessment, Management has considered the recoverability of trade receivables, investment and other assets and also considered the external and internal information available up to the date of approval of these financial results including status of existing and future customer orders, cash flow projections, etc. and concluded that there is no significant impact which is required to be recognized in the financial results. Accordingly, no adjustments have been made to the financial results.
- 13) The Code on Social Security 2020 ('the Code') relating to employee benefits, during the employment and post-employment, has received Presidential assent on September 28, 2020. The Code has been published in the Gazette of India. Further, the Ministry of Labour and Employment has released draft rules for the Code on November 13, 2020. However, the effective date from which the changes are applicable is yet to be notified and rules for quantifying the financial impact are also not yet issued. The Company will assess the impact of the Code and will give appropriate impact in the financial statements in the period In which, the Code becomes effective and the related rules to determine the financial impact are published.
- 14) The results (Standalone and Consolidated) for the guarter and half year ended September 30, 2021 are available on the Company's website, www.krsnaadiagnostics.com and also on the website of the BSE Limited, www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited, www.nseindia.com, where the shares of the Company are listed.

On behalf of the Board of Directors For Krsnaa Diagnostics Limited

Place: Pune Date: October 11, 2021 epaper loksatta\_com

Pallavi Bhatevara Managing Director

अ.क्र.	ऋणको/जामीनदार यांचे नाव	मालमत्तेचे मालक आणि मालमत्तेचे विवरण	मागणी सूचना दिनांक आणि अदत्त रक्कम	ताबा दिनांक
28	मेसर्स श्री. बालाजी ॲग्रो फूड्स,	मालमत्तेचे मालक – श्री अभिषेक युध्दवीर अग्रवाल, सर्वेक्षण क्रमांक ४९, मिळकत क्रमांक ५८६ क्षेत्र ०० एच ९५ आर + पोटखराब ०० एच ०५ आर अर्थात एकूण क्षेत्र ०१ एच ०० आर चे मूल्यांकन रु. ०१.१९ पैसे ज्यापैकी ०० एच १४ आर क्षेत्राचे परिमापन केले आणि ४५०० चौ. चे बांधकाम केले. फूट त्यावर गाव–औताडे–हांडेवाडी, ता. हवेली, जि. पुणे येथे गोडाऊन पत्रा शेड आहे. चतुःसिमा– उत्तर : औताडे हांडेवाडीच्या रस्त्याने, दक्षिण : एस. ५० च्या बाहेरच्या जमिनीद्वारे, पूर्व : श्री. दादासाहेब श्रीपती होळकर यांच्या उर्वरित जमिनीद्वारे, पश्चिम : श्री. प्रशांत पुरुषोत्तम भोकटे यांच्या मालमत्तेद्वारे	रू. 29,97,823/- + व्याज आणि इतर खर्च	07.10.2021
	प्रोप्रा. श्री. राजेंद्र किसनराव खैरे शाखा ः बारामती, पुणे	स्मॉल एंट मॅनिफॅक्चर मुदत कर्ज: मालमत्तेचे मालक: श्री. राजेंद्र किसनराव खैरे, एमआयडीसी काटफळ येथील आंद्योगिक प्लॉट, बारामली एकूण क्षेत्रफळ ३००० चौरस मीटर. (प्रत्येक १००० चौरस मीटर.) जी२५४, जी२५५ आणि जी २६२, एमआयडीसी व्हिलेज कटफळ, जि. पुणे. चतुःसिमा– उत्तर: प्लॉट क्रमांक जी २५६ आणि जी २६१, दक्षिण: प्लॉट नं जी – २५३ आणि जी २६३, पूर्व: एमआयडीसी रोड, पश्चिम: एमआयडीसी रोड. सेंट ट्रेड करिता : श्री राजेंद्र कृष्णराव खैरे (एमआयडीसीने दिलेल्या लीजहोल्ड अधिकारांखाली) जी – ६३, एमआयडीसी गाव काटफळ, जि. पुणे. एमआयडीसीने विलेल्या लीजहोल्ड अधिकारांखाली) जी – ६३, एमआयडीसी गाव काटफळ, जि. पुणे. एमआयडीसी काटफळ येथील औद्योगिक प्लॉट, बारामती एकूण क्षेत्रफळ ६०० चौरस मीटर. १२०.२५ चौरस मीटरच्या स्थायी बांधकामासह. चतुःसिमा– उत्तर: प्लॉट क्रमांक जी–६२ दक्षिण: प्लॉट क्रमांक जी– ६४, पूर्व: एमआयडीसी रोड, पश्चिम: प्लॉट क्रमांक जी–३५,३६	रू.38,96,158/- + व्याज आणि इतर खर्च दि. 04.02.2020 पासून	08.10.2021
	शाखाः	मालमत्तेचे मालक: श्री. सुभाष तुकाराम सावंत, गट क्रमांक ४९९, क्षेत्र ०० एच १६ आर, ५५.५७ चौ. मी. फ्लॅट क्रमांक १०२, बी–बिल्डिंग, पहिला मजला, एव्हेन्यू पार्क, सासवड रोड, वडकी, ता. हवेली, जि. पुणे –४१२३०८. <b>चतु:सिमा– उत्तर:</b> गट क्रमांक ५०० आणि रोड, <b>दक्षिण :</b> ओढा आणि गट क्रमांक ४९२, <b>पूर्व:</b> गॅट क्रमांक ५०१ द्वारे, <b>पश्चिम:</b> गट क्रमांक ४९७ आणि ४९८	रू. 16,49,393/-	07.10.2021
	कर्जदार: श्री. विशाल हिरामण राजीवडे शाखा ः मार्केट यार्ड, पुणे	मालमतेचे मालक: श्री. विशाल हिरामण राजीवडे, बांधकाम एरिया ४७.४९ चौ. मी. फ्लॅट क्रमांक २०४, दुसरा मजला, ए–बिल्डिंग, एव्हेन्यू पार्क, गट क्रमांक ४९९, सासवड रोड, वडकी, ता. हवेली, जि. पुणे, ४१२३०८ <b>चतुःसिमा–उत्तर –</b> गट नं. ५०० आणि रोड, <b>दक्षिण–</b> ओढा आणिा क्रमांक ४९२, <b>पूर्व:</b> गट क्रमांक ५०१ द्वारे, <b>पश्चिम:</b> गट क्रमांक ४९७ आणि गट क्रमांक ४९८	ক. 8,60,781/-	07.10.2021
नापल्या	ाला कोणतीही पूर्व सुचना न देता कर	। सांच्या आत कर्जदार यांनी सुचनेतील देय रक्कम अदा करावी. ज्यात कसूर झाल्यास ण्यात येईल, याची स्पष्ट नोंद घ्यावी. सेंट्रल बॅंक प्राधिकृत अधिकारी हक्क राखून ठेवण्य कायद्याच्या कलम १३ मधील उपकलम (८) मधील तरतुर्दीकडे कर्जदार/जामीनदार यांचे	यात येत आहे.	त्तेच्या लिलाव
देनांक	5 : 92.90.2029		प्राधिकृत	अधिकारी
तेकाण	ाः पुणे	(मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)	सेंटल बँक	ऑफ इंडिया





### **FINANCIAL EXPRESS**

# COMPANIES

Ecom Express scales up

PRESS TRUST OF INDIA

**TECH-DRIVEN LOGISTICS** 

start-up Ecom Express on

Tuesday said it has scaled up

daily total processing capacity

to over three million with the

expansion of total hub and

processing area to over 2.8 mil-

lion sq ft across all major cen-

include large-format hubs, pro-

cessing, fulfilment and delivery

centres, the platform said in a

The expanded facilities

tres in the country.

Mumbai, October12

daily processing capacity

# OALP 6th round for 21 oil & gas blocks sees only 3 bidders

Vedanta, Reliance which had bid in previous rounds, stay away

#### PRESS TRUST OF INDIA New Delhi, October 12

**INDIA'S LATEST BID** round for 21 oil and gas blocks attracted just three bidders, two of whom were state-owned explorers Oil and Natural Gas Corp (ONGC) and Oil India (OIL), according to upstream regulator Directorate General of Hydrocarbons (DGH).

As many as 21 blocks or areas were offered for exploration and production of oil and gas in the Open Acreage Licensing Policy (OALP) Bid Round-VI, for which bidding closed on October 6.



## Besides ONGC and OIL, Sun Petrochemicals was the only

other company to have bid, according to 'Summary of Bids Received Against Offered Blocks' posted by the DGH. Of the 21 blocks on offer, 18

got a single bid and the remaining 3 blocks had two bidders. ONGC, India's largest oil

producer, bid for 19 out of the 21 blocks on offer while OIL bid for two. ONGC was the sole bidder in 16 blocks and OIL was the only bidder in the two areas it sought for. Sun Petrochemicals bid for

three blocks, where it is locked

#### in competition with ONGC. Vedanta and Reliance-BP

combine, which had bid in previous rounds of OALP, did not bid in the current round.

The government has been hoping that opening up of more acreage for exploration will help boost India's oil and gas production, helping cut down the \$90 billion oil import bill.

In 2016, it brought in an open acreage policy which moved away from the previous practice of government identifying and bidding out blocks to one where explorers were allowed the freedom to identify any area outside of the ones that are already with some company or other, for prospecting of oil and gas.

The areas identified are to be clubbed twice a year and offered for bidding. The firm identifying the area gets a fivepoint advantage.

#### PRESS TRUST OF INDIA New Delhi, October 12

**STATE-RUN POWER GIANT** NTPC on Tuesday said it has been making electricity available to the national capital but the distribution companies have been scheduling only 70% of power made available to them.

"NTPC has been making available required power for Delhi. As the data shows (1st October to 11th October), Delhi

**DISCOMs** have been scheduling only 70% of power that has been made available by the NTPC," tweeted NTPC on Tuesday along with data for eleven days till October 11, 202

Delhi discoms scheduling only 70%

of power available with them: NTPC

According to the da vided by NTPC for 11 c discoms in the city schee got supply of) 38.81 units (MU) against the 54.83 MU declared capacity entitle-

NTPC).

Registrar

ment (or made available by the Earlier in the day, a fact sheet

A fact sheet released by the power ministry showed that there was no energy deficit in Delhi eeks till

released by the ministry of power also showed that there was no energy deficit in Delhi during the two weeks period till October 10, 2021.

#### statement.

Moreover, 100 more deliv-

ery centres across the country have been added, taking the total number to around 3,000 and the company has further expanded its reach to cover over 27,100 pin codes across the county, Ecom Express said.

The company said it has been investing ahead of the curve and in scaling its capabilities to power the festive online sale season and to commensurate with the industry's growth, it said.

21.	during the two we
ata pro-	October 10
days, the	
duled (or	6
million	
- F 1 0 2	malaga de la serie

2nd Floor, MTNL Building, So	SBI , State Bank of India, Global IT Centre, ector 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614 EST FOR PROPOSAL	Transforming Power Markets Power Exchange India Limited Sumer Plaza, Unit No.901,9th floor, Marol Maroshi Road, Andheri (East), Mumbai - 400 059, India. Tel: +91 22 40096667/87 Fax: +91 22 40096633/90 Email: info@pxil.co.in, CIN:U74900MH2008PLC179152 Trading Month September 2021						92								
Consultant as Qualified Sect (RFP No. SBI/GITC/IT-ATM visit Bank's website http:	ed a Request for Proposal (RFP) for Selection of urity Assessor (QSA) for PCI DSS Certification 1/2021/2022/795 dated 13.10.2021). Kindly s://bank.sbi/. Check "Procurement news"	Markets Traded	D, Prices (Rs/KWh)	AS Volume (MUs)	INTRA Prices (Rs/KWh)	Volume	1	DAC Volume	ANY Prices	DAY Volum	GTAM- NON-S Prices	ANYDAY OLAR Volume	NON-		SO Prices	
section for detailed RFP do this regard, please keep ref	cument. For future announcements, if any, in ferring to the website.	Min Max	3.33 15.90	0.03	5.38 8.00	0.05	2.50 8.34	0.43	3.70	• 1	4.35	0.14	3.50	0.65	· ·	0.84
Place: Mumbai Date: 13.10.2021	Sd/- Deputy General Manager (IT-ATM)	Avg. Total	6.62	0.21 1.27	6.52	1.13 <b>3.40</b>	4.58		4.11	8.68 104.1	4.35	-	4.14	1.70 47.53	3.98	

# 'Sugar cos likely to see 5-7% revenue growth in FY22'

SUGAR COMPANIES' REV-**ENUES** are likely to grow by 5-7% in 2021-22, following firm domestic and global prices and expected growth in both sugar exports and ethanol volumes, according to a report.

On the back of favourable pricing environments domestically and globally as well as increased share of ethanol in

krsnaa

DIAGNOSTICS

sample of sugar companies are expected to grow by 5-7 per cent in FY22 on a year-onyear basis, Icra said in a report. Icra senior vice-president

and Group Head Sabyasachi Majumdar said that with improved operating profits and reduced debt levels, the coverage metrics and capital structure would emerge stronger by

### **INDIAN INSTITUTE OF TECHNOLOGY** KANPUR

IIT Kanpur is an Institute of national importance declared as such under the Institutes of Technology Act, 1961, to provide for education and research in various branches of engineering, technology, science and arts. The Institute invites online applications for various posts, from eligible Indian nationals for appointment on regular basis. For detailed advertisement, please visit the Institute's website www.iitk.ac.in/infocell/recruitment.

Interested candidates can apply through ONLINE mode only latest by 05:00 PM of November 16,



### SHRIRAM PISTONS & RINGS LIMITED

Corporate Identity Number: L29112DL1963PLC004084; Registered Office: 3rd Floor, Himalaya House, 23, Kasturba Gandhi Marg, New Delhi – 110001, India. Contact Person: Mr. Naveen Agarwal, Alternate Company Secretary; Tel No.:+91 11 2331 5941; Fax No.: +91 11 2331 1203; E-mail: compliance.officer@shrirampistons.com; Website: www.shrirampistons.com

POST BUYBACK PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS / BENEFICIAL OWNERS OF EQUITY SHARES OF SHRIRAM PISTONS & RINGS LIMITED

This post buyback public announcement ("Post Buyback Public Announcement") is being made in compliance with Regulation 24(vi) and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018, as amended ("Buyback Regulations") regarding completion of the Buyback. This Post Buyback Public Announcement should be read in conjunction with the Public Announcement dated July 30, 2021 published on August 3, 2021 ("Public Announcement") and the Letter of Offer dated September 4, 2021 ("Letter of Offer"). All capitalized terms, unless defined herein, shall have the meaning ascribed to them in the Public Announcement and the Letter of Offer.

1. THE BUYBACK

revenue mix, the revenues of a end of fiscal year.

-PTI 2021. Advt.No.1/2021

### **KRSNAA DIAGNOSTICS LIMITED** Corporate Identity Number: L74900PN2010PLC138068

Registered and Corporate Office: S.No. 243/A, Hissa No. 6, CTS No. 4519, 4519/1, Near Chinchwad Station, Chinchwad, Taluka --- Haveli, Pune - 411 019, Maharashtra. Contact Person: Nikhil Deshpande, Company Secretary and Compliance Officer; LET'S DO GOOD. .. Telephone: +91 20 2978 0210/11/12; E-mail: investors@krsnadiagnostics.com; Website: www.krsnaadiagnostics.com

### Krsnaa Diagnostics delivers stellar performance with Revenues of ₹ 2,407 Million and EBITDA of ₹ 737 Million with margins of 30.9% in H1 FY22.

The growth was primarily driven by higher contribution from Core Business.

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2021

SI. No.	Particulars	Quarter Ended September 30, 2021 (Unaudited)	Half Year Ended September 30, 2021 (Unaudited)
1.	Total Income from Operations	1,114.93	2,472.03
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	166.20	452.67
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	166.20	452.67
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	125.26	341.21
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	125.18	341.05
6.	Equity Share Capital	156.99	156.99
7.	Earnings Per Share (Face Value of ₹ 5/- each as on September 30, 2021) (for continuing and discontinued operations) -	0.04402404	
	1. Basic:	4.51	12.28
	2. Diluted:	4.47	12.17

#### Notes:

1) These unaudited consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on October 11, 2021

2) The above Statement has been prepared in accordance with the Indian Accounting Standards notified under Section 133 of the Companies Act 2013, as amended, read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) 2015, as amended.

SI. No.	Particulars Quarter En September 30, 2 (Unaudi		Half Year Ended September 30, 2021 (Unaudited)	Quarter Ended September 30, 2020 (Unaudited)
a.	Revenue	1,082.63	2,407.35	1,501.59
b.	Profit Before Tax	166.32	452.90	305.29
C.	Net Profit for the period	125.38	341.44	226.24
d.	Other Comprehensive Income/(Losses)	(0.08)	(0.16)	(0.08)
e.	Total Comprehensive Income	125.30	341.28	226.16

4) The Company is converted from Private Limited Company to Public Limited Company, pursuant to Special Resolution passed in extraordinary general meeting of the shareholders held on April 25, 2021 & consequently the name of the Company has been changed to Krsnaa Diagnostics Limited pursuant to fresh certificate of Incorporation issued by Registrar of Company dated May 6, 2021.

5) The company has invested Into Seven Special Purpose Vehicles (SPVs) which are Wholly Owned Subsidiaries namely, - KDPL Diagnostics (Ludhiana) Private Limited on March 22, 2021, KDPL Diagnostics (Amritsar) Private Limited on March 24, 2021, KDPL Diagnostics (Bathinda) Private Limited on March 24, 2021, KDPL Diagnostics (Jalandhar) Private Limited on March 24, 2021, KDPL Diagnostics (Patiala) Private Limited on March 25, 2021, KDPL Diagnostics (SAS Nagar) Private Limited on March 25, 2021 and Krsnaa Diagnostics (Mohali) Private Limited on July 27, 2021.

The company has remitted the amount towards subscription of share capital In these SPVs on April 12, 2021 and August 21, 2021. In the absence of the necessary agreement being executed and transfer of funds for subscription of share capital of these subsidiaries by March 31, 2021 the Company has not consolidated the SPVs In its financial statement for the year ended March 31, 2021.

- Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year were ₹ (170.20) million.
- The Company, pursuant to shareholders' resolution dated April 25, 2021, sub-divided Its equity share capital by sub-dividing the face value of

1.1 Shriram Pistons & Rings Limited ("Company") had announced the Buyback of not exceeding 3,50,000 (Three Lakh Fifty Thousand) fully paid-up equity shares of INR 10/-(Rupee Ten only) each ("Equity Shares"), representing up to 1.56% of the total number of equity shares in the paid-up share capital of the Company as of March 31, 2021, from the Shareholders / beneficial owners of Equity Shares of the Company as on the record date i.e. August 12, 2021 ("Record Date"), on a proportionate basis, through the "Tender Offer" route at a price of INR 1,020 /- (Rupees One Thousand and Twenty only) per Equity Share for an amount aggregating up to INR 35,70,00,000/- (Rupees Thirty Five Crore Seventy Lakh only) ("Buyback Size", and such buyback of shares, the "Buyback"). The Buyback Size does not include any expenses incurred or to be incurred for the Buyback viz. brokerage costs, fees, turnover charges, applicable taxes such as buyback tax, securities transaction tax, goods and services tax, stamp duty, etc., expenses. incurred or to be incurred for the Buyback like filing fees payable to the SEBI, advisors/ legal fees, public announcement publication expenses, printing and dispatch expenses and other incidental and related expenses, etc. ("Transaction Costs"). The Buyback Size represents 3.25% and 3.25% of the aggregate of the total paid-up equity share capital and free reserves as per the latest audited standalone and consolidated financial statements of the Company as at March 31, 2021, respectively.

1.2 The Company adopted the tender offer route for the purpose of the Buyback. The Buyback was implemented using the "Mechanism for acquisition of shares through Stock Exchange" notified by the Securities and Exchange Board of India ("SEBI") vide circular CIR/CFD/POLICY/CELL/1/2015 dated April 13, 2015 read with SEBI circular CFD/DCR2/CIR/P/2016/131 dated December 9, 2016, including any amendments thereof, issued by SEBI.

1.3 The tendering period for the Buyback Offer opened on Friday, September 17, 2021 and closed on Thursday, September 30, 2021.

#### 2. DETAILS OF THE BUYBACK

- 2.1 3,50,000 (Three Lakh Fifty Thousand only) Equity Shares were bought back under the Buyback, at a price of INR 1,020 (Rupees One Thousand and Twenty only) per Equity Share.
- 2.2 The total amount utilized in the Buyback is INR 35,70,00,000/- (Rupees Thirty Five Crore Seventy Lakh only) excluding Transaction Costs.
- 2.3 The Registrar to the Buyback i.e., Alankit Assignments Limited ("Registrar"), considered 170 valid applications for 25,77,796 Equity Shares in response to the Buyback. resulting in the subscription of approximately 7.365 times the maximum number of Equity Shares proposed to be bought back. The details of the valid application considered by the Registrar are as follows:

Sr. No.	Category	No. of Equity Shares reserved in the Buyback	No. of Valid Bids	Total Equity Shares Validly Tendered	% Response
1	Reserved category for Small Shareholders	52,500	143	7,774	14.808
2	General Category for all other Equity Shareholders	2,97,500	27	25,70,022	863.873
	Total	3,50,000	170	25,77,796	736.513

2.4 All valid bids were considered for the purpose of Acceptance in accordance with the Buyback Regulations and the Letter of Offer. The communication of acceptance/rejection has been dispatched by the Registrar via email to the relevant Eligible Shareholders (who have their e-mail IDs registered with the Company or the depositories) on October 11, 2021. In cases where emails bounced back or where email IDs were not registered with the Company or depositories, physical letters of acceptance / rejection are being dispatched to the Eligible Shareholders by the Registrar and the same shall be completed on or before October 12, 2021.

- 2.5 The settlement of all valid bids was completed by Clearing Corporation on October 11, 2021. The Clearing Corporation has made direct funds payout to Eligible Shareholders/beneficial owners whose shares have been accepted under the Buyback. If bank account details of any Eligible Shareholders holding Equity Shares in dematerialized form were not available or if the funds transfer instructions were rejected by the Reserve Bank of India or relevant bank, due to any reason, then the amounts payable to the Eligible Shareholders were transferred / are being transferred to the concerned Seller Member for onward transfer to such Eligible Shareholders holding Equity Shares in dematerialized form.
- 2.6 Equity Shares accepted under the Buyback were transferred to the Company's demat account on October 11, 2021. The unaccepted Equity Shares have been returned to respective Eligible Shareholders / Seller Member / custodians by the Clearing Corporation on October 11, 2021. No Equity Shares held in physical form were tendered or accepted under the Buyback.
- 2.7 The extinguishment of 3,50,000 Equity Shares is currently under process and shall be completed on or before October 18, 2021.

#### CAPITAL STRUCTURE AND SHAREHOLDING PATTERN 3.

3.1 The capital structure of the Company, pre and post Buyback, is as under:

Sr.	Particulars	Pre Buyback <sup>e</sup>		Post Buyback*		
No.		No. of Equity Shares	Amount (in INR)	No. of Equity Shares	Amount (in INR)	
1.	Authorised Share Capital	5,25,00,000 Equity Shares of INR 10/- each	52,50,00,000	5,25,00,000 Equity Shares of INR 10/- each	52,50,00,000	
		30,00,000 preference shares of INR 100/- each	30,00,00,000	30,00,000 preference shares of INR 100/- each	30,00,00,000	
2.	Issued, Subscribed and Fully Paid-Up Share Capital	2,23,74,912 fully paid-up Equity Shares of INR 10/- each	22,37,49,120	2,20,24,912 fully paid-up Equity Shares of INR 10/- each	22,02,49,120	

\* As on Record date i.e. August 12, 2021

\* Subject to extinguishment of 3,50,000 Equity Shares

3.2 Details of Eligible Shareholders from whom Equity Shares exceeding 1% of the total Equity Shares bought back under the Buyback are as under

Sr. No.	Name	Number of Equity Shares accepted under Buyback	Equity Shares accepted as a % of total Equity Shares bought Back (%)	Equity Shares accepted as a % of total Post Buyback Equity Shares (%)
1.	Ms. Meenakshi Dass and Mr. Luv D. Shriram – as trustees of Deepak Shriram Family Benefit Trust <sup>10</sup>	66,137	18.896	0.300
2.	Mr. Luv D. Shriram and Ms. Meenakshi Dass – as trustees of Deepak Shriram Family Benefit Trust <sup>(2)</sup>	66,137	18.896	0.300
3.	National Insurance Company Limited	42,499	12.143	0.193
4.	Ms. Meenakshi Dass	38,890	11.111	0.177
5.	Sarva Commercial Private Limited	37,981	10.852	0.172
6.	Sera Com Private Limited	36,544	10.441	0.166
7.	Manisha Commercial Private Limited	33,057	9.445	0.150
8.	Life Insurance Corporation of India Limited	11,885	3.396	0.054
9.	Shabnam Commercial Private Limited	8,523	2.435	0.039

(1) 33,35,668 Equity Shares are jointly held in the name of Ms. Meenakshi Dass (1st holder) and Mr. Luv D. Shriram (2nd holder) in capacity of trustees of Deepak Shriram Family Benefit Trust

(2) 33,35,668 Equity Shares are jointly held in the name of Mr. Luv D. Shriram (1st holder) and Ms. Meenakshi Dass (2nd holder) in capacity of trustees of Deepak Shriram Family lenefit Trust

- the Equity Shares from ₹ 10/- to ₹ 5/- per Equity Share. Accordingly, the issued and paid-up capital of our Company was sub-divided from 6.494.964 Equity Shares of ₹ 10/- each to 12,989.928 Equity Shares of ₹ 5/- each.
- The Company has completed Initial Public Offer (IPO) of 1,27,31,605 Equity Shares of the face value of ₹ 5/- each at an Issue price of ₹ 954/per Equity Share to non employee category shareholders and ₹861/- per Equity Share to employee category shareholders, comprising offer for sale of 85,25,520 equity shares by selling shareholders and fresh issue of 42,06,085 equity shares. The Equity Shares of the Company were listed on August 16, 2021 on BSE Limited and National Stock Exchange of India Limited. The total offer expenses have been proportionately allocated between the selling shareholders and the Company as per respective offer size.
- Pursuant to resolution passed at the meeting of Board of Directors held on July 23, 2021, 1,42,01,600 equity shares of ₹ 5/- each were issued upon conversion of Compulsory Convertible Preference Shares (Series A and Series C) in to Equity shares in the ratio 2:1.
- 10) The Company was not mandatorily required to prepare and publish guarterly results up to the period ended June 30, 2021. Accordingly, the figures for the guarter ended June 30, 2021 have been approved by the Company's Board of Director but were not subject to Limited Review or Audit by the Statutory Auditors of the Company.
- 11) The Company's operations predominantly relate to providing Radiology and Pathology services for X-Ray, CT Scan, MRI, Mammography, Tele- Reporting Services, and all type of Blood and Urine Investigation. The Chief Operating Decision Maker (CODM) reviews the operations of the Company as one operating segment. Hence, no separate segment information has been furnished herewith.
- 12) The Management has made an assessment of the impact of COVID-19 on the Company's operations, financial performance and position as at and for the guarter and six months ended September 30, 2021 and has concluded that the impact is primarily on the operational aspects of the business. In making the assessment, Management has considered the recoverability of trade receivables, investment and other assets and also considered the external and internal information available up to the date of approval of these financial results including status of existing and future customer orders, cash flow projections, etc. and concluded that there is no significant impact which is required to be recognized in the financial results. Accordingly, no adjustments have been made to the financial results.
- 13) The Code on Social Security 2020 ('the Code') relating to employee benefits, during the employment and post-employment, has received Presidential assent on September 28, 2020. The Code has been published in the Gazette of India. Further, the Ministry of Labour and Employment has released draft rules for the Code on November 13, 2020. However, the effective date from which the changes are applicable is yet to be notified and rules for quantifying the financial impact are also not yet issued. The Company will assess the impact of the Code and will give appropriate impact in the financial statements in the period In which, the Code becomes effective and the related rules to determine the financial impact are published.
- 14) The results (Standalone and Consolidated) for the quarter and half year ended September 30, 2021 are available on the Company's website, www.krsnaadiagnostics.com and also on the website of the BSE Limited, www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited, www.nseindia.com, where the shares of the Company are listed.

On behalf of the Board of Directors For Krsnaa Diagnostics Limited

Pallavi Bhatevara

Managing Director

Place: Pune Date: October 11, 2021





- 3.3 The shareholding pattern of the Company before the Buyback, i.e., as on the Record Date i.e. August 12, 2021 and post Buyback, is as under:

Category of Shareholder	No. of Shares Pre - Buyback	% to the existing Equity Share capital	No. of Shares - Post Buyback*	% to the existing Equity Share capital
Promoters and persons acting in concert	1,05,84,400	47.31	1,02,97,053	46.75
Shareholding of the Non Promoter(s):	1,17,90,512	52.69	10 - KUO-V	53.25
Foreign Investors (including Non Resident Indians / FIIs/ Foreign Nationals/ Foreign Corporate Bodies)	91,73,582	41.00	1,17,27,859	
Financial Institutions /Banks & Mutual Funds/ Insurance Co.	23,18,758	10.36		
Others (Individuals, Bodies Corporate, Employees, etc.)	2,98,172	1.33		
Total	2,23,74,912	100.00	2,20,24,912	100.00

\*Subject to extinguishment of 3,50,000 Equity Shares.

The category wise breakup is not available.

#### MANAGER TO THE BUYBACK

#### **Edelweiss Financial Services Limited** 🛞 Edelweiss

4.

Address: Edelweiss House, 6th Floor, off CST Road, Kalina, Mumbai - 400 098 Tel. no.: +91 22 4009 4400 Fax no.: + 91 22 4086 3610 Email: sprl.buyback@edelweissfin.com Contact person: Dhruv Bhavsar Website: www.edelweissfin.com SEBI registration no.: INM0000010650 Validity Period: Permanent CIN: L99999MH1995PLC094641

#### 5. DIRECTORS' RESPONSIBILITY

In terms of Regulation 24(i)(a) of the Buyback Regulations, the Board of Directors of the Company accepts full responsibility for the information contained in this Post Buyback. Public Announcement and accepts responsibility for the obligations of the Company laid down under the Buyback Regulations. Further the Company confirms that this Post Buyback Public Announcement contains true, factual and material information and does not contain any misleading information. This Post Buyback Public Announcement is issued under the authority of the Board and in terms of the resolution passed on July 30, 2021.

